



AKSHAR WANGMAY

Year : 8 - Volume : 1

July-August-September 2017

Editor-in-Chief

Dr. NanaSaheb Suryawanshi

Executive Editor

Dr. Shivajirao Deshmukh

Advisor Dr. Arun Prabhune

Well-wisher Mr. Santosh Kadole

Editorial Board

Dr. Vijay Warkad
Dr. Satish Kadam

Publisher : Sou. Rekhatai NanaSaheb Suryawanshi, Pratik Prakashan,
'Pranav', Rukme Nagar, Thodga Road, Ahmedpur 413515
Printer : Comp- Print Kalpana Private Ltd., 461/4 Sadashiv Peth, Pune - 30

Address for sending articles and fees : Dr. Nanasaheb Suryawanshi
'Pranav', Rukme Nagar, Thodga Road, Ahmedpur 413515
District : Latur
Mobile phone : 9423655841
E-mail : suryawanshinanasaheb67@gmail.com

Subscription Rates Yearly : Rs. 500/- Five Years : Rs. 2000/-
Two years : Rs. 900/- Current Volume : Rs. 125/-

* Maharashtra State Literary and Cultural Board has granted funds for the
Publication of this Journal. But Maharashtra State Literary and Cultural
Board has not been responsible for writers opinion in this Journal.

* The content and opinions expressed in the articles are the views of the
authors and do not necessarily reflect the views and opinions of the
periodical's Editorial Board, publisher or the advisor. The authors are
solely responsible for the facts and accuracy of the content of the articles.

अनुक्रम

अंकु

<input type="checkbox"/> संपादकीय १८	
<input type="checkbox"/> उत्कृष्टाविष्फी १९	
<input type="checkbox"/> About the cover page २६	
<input type="checkbox"/> उकारामांच्या विचारधारेचे स्वरूप ४५	
<input type="checkbox"/> डॉ. एस. एम. कानडजे ५३	
<input type="checkbox"/> अनुवाद-आणि मराठी साहित्य ५३	
<input type="checkbox"/> डॉ. गणेश भोविते ६३	
<input type="checkbox"/> शास्त्रद्वारा सुकिळोंधारा लैकिकतावादी साहित्यविचार ६३	
<input type="checkbox"/> देवानंद सोनटके ७६	
<input type="checkbox"/> बैठकीची लावणी ते सांगितवारी ७६	
<input type="checkbox"/> प्रा. आवासाहेब शिंदे ८५	
<input type="checkbox"/> मराठील प्राणिकथा : स्वरूप आणि सकलना ८५	
<input type="checkbox"/> प्रा. ई. जे. दमामे ९४	
<input type="checkbox"/> अरुण कोलटकर यांची 'द्रेण' कविता ९४	
<input type="checkbox"/> डॉ. कैजयंतीमाला जाधव ९४	
<input type="checkbox"/> वहिणाबाईऱ्या कवितेतील कृषक जागिरांचे चिकित्सा १००	
<input type="checkbox"/> डॉ. दीपक चिह्नतवार ११०	
<input type="checkbox"/> 'जू' नावडत्या भारतीय स्त्रीजीवनाचे 'दस्तऐवज' ११०	
<input type="checkbox"/> डॉ. लता पवर ११५	
<input type="checkbox"/> काळ्या मातीचं कळण फेडणारा काव्यसंग्रह : 'अथक' ११५	
<input type="checkbox"/> डॉ. घंकटी पांडे ११५	
<input type="checkbox"/> 'मी' आणि 'माझा' लेखनप्रवास १२१	
<input type="checkbox"/> लातिका चौधरी १२१	
<input type="checkbox"/> 'अक्षर वाङ्मय' चे नूतन व नूतनीकरण केलेले वर्णनीदार १२७	
<input type="checkbox"/> प्रतिक्रिया १२९	
<input type="checkbox"/> संपादक मंडळ १३२	

संपादकीय

५५

मुख्याचा काळ वायुवेगाने जात असतो, आनंदी दिवसांचा वेग कल्पनातीत असतो, समाधानी दिवस अनुपमेय असतात हे सर्वथा सत्याच आहे. ‘अक्षर वाइमय’ने सात वर्षे कल्पनातीत वायुवेगाने ओलोडली आहेत. आनंदी दिवसांचा कल्पनातीत वेग अनुभवला आहे आणि अनुपमेय समाधानाने आठव्या वर्षांतील ‘अक्षर वाइमय’चाहा पहिला अंक प्रकाशित होतो आहे.

आगामी वर्षाची मार्गिनमणा करण्यापूर्वी गेल्या सात वर्षांतील वाटचालीचे सिंहावलोकन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील, देशातील, विदेशातील विद्वान संशोधकांनी, अभ्यासकांनी, समीक्षकांनी, नाटककारांनी, लेखक-कवींनी ‘अक्षर वाइमय’मध्ये सर्व वाइमय प्रकारात दर्जेदार लेखन केले आहे. संदर्भमूल्य असलेले अंक सिद्ध करण्यात मोलाची मदत केली आहे. अभ्यासक वाचकापायत दर्जेदार अंक त्यामुळेच आम्ही पोहोचवू शकल्यो आहेत. रस्त्या, मर्मांज्ञ, डोळ्यांच व अभ्यास वाचक-अभ्यासकांनी आमच्या या नियोजनपूर्ण प्रयत्नाचे महत्व ओळखून ‘अक्षर वाइमय’ला मनःपूर्वक स्वीकारले आहे. ‘अक्षर वाइमय’चे सभासदत्व स्वीकारलन आधिक स्थैर प्राप्त करून देण्यास भक्तम आधार प्राप्त करून दिला आहे. लेखकवर्ग आणि सभासद वर्ग यांचे आम्ही आभारी आहोत.

गेल्या सात वर्षांत जाणवत आलेली एक बाबी इथे नोंदवावी वाटते. ‘अक्षर वाइमय’च्या सातत्याने वाढत जाणाच्या सभासद संख्येमुळे उपलब्ध होणारी वाढती वाचकवर्गांनी आणि ‘अक्षर वाइमय’च्या संदर्भमूल्य असलेल्या जुऱ्या अंकाची सातत्याने वाचकांकडून होणारी मागणी हेच आमचे मुळ्यतः आर्थिक बळ राहत आले आहे. हाच आमचा मुळ्य आर्थिक स्रोत राहत आला आहे. म्हणूनच तर अंक नियमितपणे प्रकाशित करण्यासाठी आर्थिक स्रोत म्हणून जाहिरातीवर अवलळून राहण्याची फारशी गरज भासली नाही; व आजही भासत नाही. ही आनंदाची गोष्ट आहे असे आम्ही समजतो. या दृष्टीने ‘अक्षर वाइमय’ वाचकाश्रयी आहे.

गेल्या सात वर्षांत ‘अक्षर वाइमय’ला स्वतःचा चेहरा मिळवून देण्याचा नियोजनबळ प्रयत्न आम्ही केला तो असा:

‘अक्षर वाइमय’चे मुख्यपृष्ठ केवळ सजावटीसाठी असता कामा नये तर ते आकर्षक, अर्थपूर्ण च लक्षवेधक असूनही आशयाघन असावे यावर कटाक्ष ठेवला.

वरण त्यांना 'बुडती हे जान न देखवे डोळा' अशा कवळवळ्यापोटी समाजाला उद्धाराचा मार्ग दारगावायचा होता, जनसमाजांच्या 'जीवनाच्या वाटा उजळायाच्या होत्या. बहुजनांच्या धर्मशङ्केला 'तत्त्वचित्तन आणि चित्तशुद्धी'ची जोड द्यायची होती. म्हणून त्यांनी ढोऱी, संन्यासी, भोदू, साधू, अभक्त ब्राह्मण, तोंडी तंबायखुटी नव्यी धरणे गोसावी, संतांचा मत्सर कणारे नासिक या सर्वावर तीक्ष्ण शब्दात हळू केले. 'दया तिचे नाव भूतांचे पालन! आणिक निराळण कंटकांचे' अशी त्यांची डोऱ्यस भरती आणि समाजिक नीती होती. समाजिक जीवनात तर त्यांनी नीती हीची भरती मानली. केवळ वारकऱ्यानाच नव्हे तर साच्या समाजाला नीतिमूल्यांची आठवण करून देणे, हे त्यांनी आपले करत्या 'मानले'.

तुकरामांनी आपल्या विचारधारेतून समाजाला जीवननिष्ठ तर दिली पण रु- शद्दाना आत्मविवरात दिला, जगण्याची ऊर्फी दिली, प्रयत्नवादाचे धडे 'दिले, जगाचे आषात सोसल्याशिवाय संतपण चेत नाही, ही वास्तव जीवनाची कसेटी सामाज्याना सांगितली. 'ददा क्षमा शांती तेथे देवाची वस्ती' 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर' अशा शब्दातून त्यांनी समाजप्रबोधन केले. रंजत्यागांजल्याना पोटाशी धरणारा, प्रसंगी कढोर बुनून परखड जीवनभाष्य करणारा, समाजात मानवतेची दाही फिरविणारा बुकाराम लोकप्रिय महाकवी बनला. कारण त्यांची विचारधारा अंतरिक्षा उमाज्यातून आलेली होती. ती वास्तव, व्यवहार्य, उपयुक्त आणि कालसंगत विचारधारा होती. तिने त्याकाळील समाजाचे सांप्रदायिक अणिं वैचारिक नेतृत्व केले, म्हणून ती लोकप्रिय, सर्वसंशरी ठरली.

- डॉ. एस. एम. कानडजे ५३, संचार, सरस्वती नार, बुलडाणा - ४४३००१
भ्रमणधर्वनी - ९४२२९२६३८७



अनुवाद आणि मराठी भाषा व साहित्य : काही संदर्भ

- डॉ. गणेश मोहिते

कृती

प्रामुख्याने ज्या ज्या क्षेत्रात अभिव्यक्तिशाठी भाषा 'कापरली' जाते त्या सर्वच क्षेत्रात अनुवादाचि स्थान अत्यंत उपयुक्त आहे. भाषा आणि अनुवाद हे तसेच अविभाज्य घटकाच ठरतात. कारण अनुवादाची प्रक्रिया भाषेविवाय शब्द नाही. आणि भाषांमध्ये म्हणजे 'दुसरे काय तर आपल्या भावभावावांचा अनुवादाचे होय. तसेच पाहता अनुवाद ही बहुआयामी प्रक्रिया आहे. ती एकाच वेळी भाषिक व सांस्कृतिक कूटी असते. ती संस्कृती व भाषा जतन च संवर्धनासाठीही महत्वपूर्ण ठरते. अनुवादाची मुळ प्रेरणा माणसातील उत्सुकता आहे. माहिती मिळवणे आहे. त्यातून ज्ञानप्राप्ती होतेच पण सांस्कृतिक, सामाजिक जीवनाची राजकीय संताची, मानवी प्रवृत्तीची ही 'माहिती' मिळते. सामाज्य माणसाता ती महत्वाची वाटते. आचार-विचार, रुढी, पद्धती, परंपरा या जीवनप्रसी निपाडित गोर्धेतून जीवनमूल्यांची आणि नीतीपूल्याची जाणीचे होते. कारण एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतरित होताना तो ग्रथ या संस्कृतीदून आलेला आहे, ती संस्कृती आपली संस्कृती विकसित करते. म्हणून अपण सांस्कृतिक व्यहानाचे माध्यम म्हणून अनुवादाकडे पहतो.

ज्ञान, माहिती, जीवनपद्धती, नव्या विचारधारा, कला क्षेत्रातले बदल, नवीन संकलनपत्रा, संज्ञा, तत्त्वज्ञानबोरेवरच भाषा समृद्धी, शब्द, वाक्प्रचार या सर्वांचे आदान-प्रदान याद्वारे होते असते. अनुवाद ही कूटी नसून प्रक्रिया आहे. एक तर अनुवाद हा अंतिम नसतो. कारण सूजनात्मक होखानाच्या अनुवादासाठी अधिक अनुवाद हा अंतिम नसतो. 'साहित्य' हा एक प्रकाश्या असतो. अनुवाद एक प्रकारे 'साहित्य' असते, अशी भूमिका बन्याच अंशी मात्य ज्ञाली आहे. याच अनुष्ठाने आपणास विवेचन करायचे आहे. एक तर मराठीत्व नव्हे, तर भारतीय साहित्य परप्रेत भाषांतर/अनुवादाची त्याच्या स्वरूपाची संदर्भातिक मांडणी फारसी गांभीर्यपूर्वक झाल्याचे विसून येत नाही. काही प्रतिभावांतीं प्रसंगोपात अनुवादावहत अंतर्दृष्टी दाखविणारी तात्त्विक विधाने केली असली तरी त्या

कदाचित पहिला अनुवादित भाष्य ग्रंथ असाका असे वाटते. या नंतरच एक स्वतंत्र भाष्य काव्याची परंपरा मराठीत विकसित झाली. असे दिसते. महातुभाव, वारकरी-पडिंती कर्वानी या परंपरेला पुढे गीता, रामायण, महाभारत या ग्रंथाच्या संदर्भात अधिकाधिक भाष्य अनुवाद मध्ययुगात झाले आहेत. पंडिती पंरपरेत 'मोरोपंत' आणि 'वामन पंडित' यांनी मात्र सर्वाधिक योगदान अनुवादविषयी कार्यास दिले आहे. मोरोपंताचा 'आर्यभारत' हा मूळ महाभारताचा 'संक्षेपात्मक अनुवाद' असल्याचे मानण्यात येते.

भाषांतरसुग

अनुवाद आणि भाषांतर चाचा मराठी भाषेच्या संदर्भात विचार करताना इंग्रजी राजवटीपासूनचा न्हणजे आधुनिक कालखंडमहत्वाचा मानला जातो, इ.स. १८१८ ते १८५५ या कालात आपल्या वाड्यमध्ये इतिहासात 'भाषांतर युग' म्हणूनच ओळखले जाते. या कालखंडात मूजनातमक नवानिर्भी दिसत नसल्यामुळे या काळास 'तमेदुना' असेही संबोधाते जाते. या कालखंडात भरमसाठ अनुवाद, भाषांतरे का झाली या विषयी डॉ. चंद्रशेखर जहानगीरदारांचे मत विचारात घेता येते. ते म्हणतात, "द्रिटिश वसाहत येथे आली, बसाहितिक राज्य होते आणि आपल्या एतेहीच लोकाना एक दुहेरी स्वरूपाची जवाबदारी होती ती. अशी की, हे जे वाहेलन आलेते घरकोय आहेत ते आपल्यावर राज्य करताहेत, त्याना समजावृद्ध य्यायाचे, त्यांची संलग्नीती समजावृद्ध य्यायाचे आणि हे करत असताना जेवढे शब्द होईल त्याप्रनाणात समजावृद्ध य्यायाचे आणि हे करत असताना स्वतःलाही समजावृद्ध य्यायाचे त्या काळ्यात यांनी अनुवाद केले आणि अनुवाद पंरपरेत 'भर टाकली'. त्याच्यात देखील अशा प्रकारची दुहेरी जाणीव होती की, इंग्रजांना समजावृद्ध येता आपल्या स्वतःलाही समजावृद्ध य्यायाचे."^१ याच भूमिकेद्दूर या कालखंडात इंग्रजीद्वारा प्रचंड स्वरूपात मराठी भाषेत अनुवाद झाले. त्याच्यामणे संलग्नातूनही झाले. कृष्णशास्त्री चिपड्युकर 'मेयदूत', गणेशशास्त्री लेले 'रघुवंश' या सारखे काळ्य अभिज्ञात संस्कृत पंरपरेच्या अनुवादातूनच आले. उकील्या नाटकाची परंपराही याच कालखंडात सापडते, विविध प्रशंसात व वाड्यमाच्या इतिहासात या भाषांतीर ग्रंथाच्या नोंदी सापडतात. त्यामुळे त्यांचा उद्देश्य विचेचनात याळतो. या कालखंडातील भाषांतराच्या प्रेणा या उद्देश्यक व रंजक व धार्मिक अशा स्वरूपात सापडत असल्या तरी या कालखंडात काही उत्तम अभिज्ञा

या आधुनिक कालखंडात मराठीच्या अनुवादाचा विचार 'परकीय साहित्याचे भाषांतर' व 'भारतीय साहित्याचे भाषांतर' या दोन पातळ्यांवरून करावा लागतो.

साधारणत: मराठी भाषेत परकीय भाषेतील ग्रंथ अधिक आले, तुलनेत भारतीय भाषांतून अनुवाद कर्मी झाले आहेत. 'स्वभाषेतील वाड्यमय व्यावहारात प्रगत' करण्यासाठी भारतीय भाषेतीलही साहित्याच्या अनुवादास अत्यंत-महत्व आहे. परंतु ही प्रक्रिया तुलनेत संश आहे: या संदर्भात चंद्रकात बांदिवडेकर म्हणात, "भारतीय भाषांतून मराठीपुत्तके अनुवादाऱ्याची प्रक्रिया तशी मंद दिसते. एव्हाया भाषेची श्रीमंती आणि संस्कृतीची ऊणवता, त्या भाषेत भाषांतर किंती शीघ्रपणे होतात. या कल्पोटीवर अवलंबून असते असे मानले तर ही स्थिती मराठीत फारच केविलवाणी दिसते. साहित्याच्या इंग्रजी धार्जिण्या प्रपूषेतेचा महत्वाचा विचार मर्डकरांनी मांडला. पण त्यातल्या मर्मांकिंदे सक्रिय तक्षं आम्ही पुरवलेलं दिसत नाही. स्वातंत्र्योत्तर काळात अनुवादाला थोडीकार पुरस्कार मिळू लागले, पण अनुवाद प्रक्रिया-फारच मंदवालेली दिसते. कावितेपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या कथा कांदवन्या-नाटकांची भाषांतर अधिक सुसहा आणि सार्थ असतात. तरीही ही स्थिती! हिंदीही तुलनेच बरी अवस्था आहे असं म्हणता येईल. इंग्रजी फारच दयनीय अवस्था आहे. इंग्रजी लिहिणाचा भारतीय लेखकांना अन्य भारतीय भाषांत काय चाललेले आहे, याचा फारसा गंध नसावा. ही आत्मकेंद्रिताता विचारणीय आहे.^२

या मताचा विचार करता आजातिकीकरणाच्या युगातही यात फार फक्क पडला असे दिसत नाही. भारतीय भाषांतील मूळ 'संस्कृत' भाषेचा कठापोह वेळाच्या सदभानी वरील विचेचनात देलाच आहे, म्हणून पूऱ्हा तो 'यावून' इतर भारतीय भाषेतून मराठीत झालेल्या अनुवाद कार्याचा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा साधारणपणे बांगली, हिंदी, गुजराती, कन्नड अशा काही निवडक भारतीय भाषांतून मराठीत अनुवाद प्राधान्याने झालेले दिसतात. बाबी इतर भाषांच्या जावतीत परिस्थिती जेगतेम पाहावरास 'मिळते'.

बंगाली आणि मराठी-हा अनुवंध मात्र आपणास विशेषतः पहाचला मिळतो. बंकिमचंद चॉटर्जी, रवीद्रानाथ टागोर, शरदचंद्र चॉटर्जी, विभूतीभूषण बंदोपाध्याय, सत्यजीत रौय ते अलीकडक्क्या तस्तिमा-नसरिनपर्यंत हा सेतू आपणास जोडता येतो. बंकिम चंद्र चॉटर्जीची 'आनंद मठ' कांदवरी, रविननाथ टागोरची 'गीतांजली' उत्पल दत्ता, बादल सरकार इत्यार्दीची ज्ञाटके, शरदचंद्रांच्या 'आरक्षणीया', 'चीरिहीन', 'देना-पावना', 'देवदास', 'रामेर सुमती', 'परिणिता', 'शेषप्रश्न' यासारख्या अभिजात कांदवच्यांची भाषांते-मराठी-भाषेल समुद्रकणारी भरली. मामा वेरेकर, वि.सी. गुर्जर, शंकर बाळाजी शास्त्री, पी.बी. कुलकर्णी, इत्यादीनी केलेले अनुवाद कार्य महत्वपूर्ण योगदान देणारे ठरिले.

या नंतर सर्वाधिक अनुवाद हिंदीतून मराठीत झाले आहेत. हिंदी-मराठी-नाते तर गऱ्हूनाषा अंदोलनामुळे अधिक जबल्ले-निर्माण झाले होते. त्यातून हिंदीतील उत्तम साहित्याचा मराठीत अनुवादाची मोठी परंपरा निर्माण झाली. फणीश्वरनाथ रेणू 'मैला आचल', श्रीलाल शुक्रलत 'रायदरबारी', मोहन राकेश 'आधे अझु' (नाटक), तुलसीदासाचे 'रामचरित-मानस', हरिवंशराय बच्चन 'मधुशाला', जैनेद लुमार याच्यां 'परख', 'त्यागपत्र', भगवतीचरण वर्मा 'चित्रलेखा', विनोदकुमार शुक्रल 'नोकराचा सदरा' संत मीरावाई व कवीराच्या काव्याचा अनुवाद यासारख्या अनेक हिंदीतील क्षेत्र दर्जाकृतीचा मराठीत अनुवाद झाल्याचे आपास दिसते. श्री. ज. जोशी, विजय तेंडुलकर, राज.चि. श्रीखंडे, प्रशानंद सरसवारी, पदमाकर जोशी, मंगेश पाडगांवकर ते चंद्रकांत-बांदिकवडेकर, चंद्रकांत पाटील, सूर्यनारायण राणुमुंभे, निशिकात ठकार, प्रकाश भातद्रेकर, यांच्यासह अनेकांचा नामोहेख या संदर्भानि करता येतो.

सद्यस्थिरीतील परंदेशी भाषांतील मराठी अनुवाद पदेशी भाषांमधून मराठीत अनुवादाचा विचार करता चिनी, फैन्च, जपानी या भाषांतून तुलनेनं कर्मी व रशियाने इंग्रजीतूनच अनुवाद कार्य आपणास -द्याल्याचे दिसते. भारतावरची इंग्रजी सत्ता हे प्रामुख्याने याचे मूळ कारण आहे. इंग्रजी भाषेच्या संस्कृतून व इंग्रजी शिक्षणाच्या श्रासामुळे पाशात्य देशातील विविध विचारसंगीचा परिणाम व प्रभाव आपल्याकडील नवशिक्षित वागवर झाला आणि त्यातून आपला वैचालीक वारसा संगणाऱ्या, तत्त्वज्ञान मांडणाऱ्या तर काही विशुद्ध कलावादी, साहित्यकृतीच्या अनुवादाला आपल्याकडे सुखवात झाली. टॉलस्ट्यॅ,

च्येटो, नित्ये, विकेन्द्राड, उनामुनो, चुंगा, काईड-च्यांते-ज्ञात्वाचान, सार्व, काप्का, काम्यू, दोस्तावहून्यांनी सिसमेन-द-बोव्हा-यासारखे वैशिक-भान-निर्माण करणीते. लेखक, साम्यवाद, मार्क्सवाद, खीचाद, मनोविश्लेषणवाद, अस्तित्ववाद, वास्तवतावाद, 'आधुनिकता', उत्तर-आधुनिकता, व यासारखे विविध विचारप्रवाह, तत्त्वज्ञान, धर्म यासंबंधी मांडणी करणे तत्त्वज्ञ त्यांचे विचार, आणि यापलीकडे अभिजात पाशात्य लेखक लोकप्रिय लेखक, यांच्या सारख्यांची भाषांते-मराठीत विपुल झाली. त्याच्या प्रेरणा, त्यामागील जिज्ञासा आणि पाश्चात्य विषयीचे कुपूहल जीवनशीली-संस्कृती, नवी मूळ्ये याविषयाचे आकृष्ण यात्रातून अनुवाद केले मेले. अनुवादाची ही परंपरा मोठी आहे म्हणून प्रारंभीपासूनचे नामोहेख न करता पुढील काही उवहरणांद्वारे आज मरकीय भाषांमधून इंग्रजीतून मराठीत होणाऱ्या अनुवादांचे स्वरूप समजून घेता येईल.

पदेशी भाषांमधील साहित्यात पूर्वीपासून भाषांतरित होते. आले आहे ते इंग्रजी भाषांतरांवरून जर्मन साहित्याचे उदाहरण द्यायचे; तर कांदीकरांनी केलेले गोथेच्या 'फाऊस्ट' या शोकात्म नाटकाचे भाषांतर (१९६५), 'किंवा त्यानंतर काही वर्षानी सरदेशमुख्यांनी केलेली हरमान हेसे या लेखकाच्या कथांची भाषांतर (१९५९ व त्यानंतर) किंवा आगदी नुकेतेच (२००१) साली प्रसिद्ध झालेले जर्मन बेस्टसेलर कांदंबरीचे अंबिका सरकार यांनी इंग्रजी भाषांतरावरून केलेले 'रीड' हे भाषांतर भा.रा. भागवतानी १९५७ पासून पार १९६६ पर्यंत ज्यूल व्हर्नन्च्या पुस्तकांची रूपांतरे व भाषांतरे केली. स्वातंश्वरूप काळ्यात जेंह्वा इंग्रजी साहित्याची मराठीत भाषांतरे झाली-तेह्वा ती तेथील अभिजात कांदंबरी, कथा किंवा नाटके यांची होती. म्हणजे त्याही-वेळी ती सुमारे शंभर ते दीड्डो वर्षांपूर्वीची जुनी होती. १९ व्या शतकातील रशियान साहित्याच्या सुवर्णकाळील अनेक साहित्यकृती मराठीत 'आल्या' आहेत. त्यातील काही थेट भाषांतरे आहेत हे विशेष पुस्तिक, दस्तएवस्कृती चेखव यांच्या अभिजात आणि अजरामर नाटकांची आणि कांदंबन्यांची भाषांतरे/रूपांतरे जाणकार वाचकाता सुपारिचित आहेत. मालिक्षम गोर्की या सोविहेत काळ्यातील लेखकातील साहित्याचे भाषांतर मराठीत होण्यानांगे राजकीय आणि सामाजिक काऱ्यांने आणि प्रेरणा प्रबल होत्या हे लक्षात येते. परंदेशी भाषांमधील नेमके कोणते साहित्य मराठीत आले पाहिजे याविषयी दोन मुख्य मतप्रवाह कायमच दिसतात. त्या त्या भाषांमधील उत्तमोत्तम साहित्य, अभिजात आणि विविध देशांत गाजलेले लोकप्रिय साहित्य मराठीत आणाऱ्या हवे, असे